

Olympia Industries Limited

CIN: L52100MH1987PLC045248

Registered Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400063. India. Tel. No. 022 42026868.

Website: www.eolympia.com | Email: info@eolympia.com

Date: September 02, 2024

To,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
14th Floor, P.J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001

Scrip Code: 521105 | Scrip: OLYMPTX

Dear Sir/Madam,

<u>Subject: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")</u>

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing obligation & Disclosure Requirements), Regulations 2015, please find enclosed herewith the copy of the Public Notice/newspaper advertisement of 35th Annual General Meeting of Olympia Industries Limited to be held on Monday, September 23, 2024 at 11:30 AM through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") which also includes information on remote e-voting for the 35th Annual General Meeting of the Company. The said public Notice/newspaper advertisement published in The Free Press Journal (English Language) and Navshakti (Marathi Language) Newspapers on Sunday, September 01, 2024.

Kindly take the same on record.

Yours Faithfully, For Olympia Industries Limited

Vikalp Chugh Company Secretary & Compliance Officer Membership no: A67825 **Franch Office:** ICICI Bank LTD Office Number 201-B, 2ND Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay

borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealing

Sr. No		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs)	Name of Branch
1.	Heal Life Multispeciality Hospital And Heart Care Centre & Shahid Ali Kalim Khan & Swati Samsher Singh- TBMUM00006738040	Shop No.14 To 26, 1st Floor, Building Known as "samad Avenue", Azmi Bakery Compound, Near Apsara Theatre, NA Land S.No.110, Plot No.2, City Survey No.7686 To 7722 and 7724 To 7726 Within The Limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation Bhivandi, Tal-bhiwandi Dist-Thane, Mauje Nagaon, Talathi-Saja-Nagaon, Thane, Mahorashtra, Bhiwandi-421302/ August 28, 2024	March 05, 2024 Rs. 3,98,11,851.99/-	Mumbai
2.	Suryakant Ramchandra Shitole & Sangita Suryakant Shitole- LBSL100001054807	Flat No.6, 2nd Floor, Giriraj Apartment, C.S. No.486 Gaon Bhag, Sangli- 416416/ August 27, 2024	April 29, 2024 Rs. 4,36,094.84/-	Sangli

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Sincerely Authorised Signatory For ICICI Bank Ltd.

POSSESSION NOTICE

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.

Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098

ing in its capacity as trustee of Trust mentioned hereunder (hereinafter referred as "EARC"). Pursuant to the assignment agreements, under Sec. of SARFAESI Act, 2002, EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and interests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower and EARC exercises all its rights as the secured creditor.

cise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 of

No	Assignor	Trust	Number	Co-Borrower(s) Name	Notice & Amount	Possession	Status
1.	Bajaj Finance Limited (hereinafter referred as BFL)	EARC TRUST SC - 422	405SHL32964140, 405SHL32753105, 405SAF24398274, 405SPL88521709	(Borrower)	12.07.2021 & Rs.31,06,203/-	30-08-2024	Physical Possession
DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of the nonagricultural property described as Flat no.704, 7th floor, C wing,							
Diamond Building, Journ Arioto Conjugli, Podlanur (w), Thona, 421,502							

Dewan Housing Finance Limited 1) Shivkumar Ramkhilavan Yada EARC 21-12-2020

(Borrower) 28-08-2024 Symboli TRUST 2) Reeta Shivkumar Yadav (hereinafter [500-0016860] Rs. 7,76,202.97ps SC-371 rred as DHFL) (Co-borrower) DESCRIPTION OF THE PROPERTY: Flat No 408, 4th Floor, Bldg 2/B, Ostwal Nagari Building No.2,3,4 Chsl, Near Central Park, Situated Al

he borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asse The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be suf-

ject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below and interest thereon. Sd/- Authorized Office

Date: 01.09.2024 **Edelweiss Asset Reconstruction Company Limited**

★ Edelweiss



PUBLIC NOTICE

nat Late Mr. Richard Marian Dlima &

nembers of the Royal Spring Field C.H.S Ltd. and owners of Flat No. A/503, L. M

Road, Navagaon, Dahisar (West), Mumbai

Road, Navagaon, Dahisar (West), Mumbai-400068, died intestate on 21/04/2022 & 16/05/2023 respectively. Mr. Rohan Richard Dlima is claiming transfer of shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased members in his name being son and one of the legal heir of the deceased. Mr. Roy Anthony Richard Dlima, another legal heir of the deceased has decided to release his share in favour of Mr. Rohan Richard Dlima by executing a Release Deed. Claims and objections are hereby

Deed. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and

invited from the other legal heirs and successors of the deceased if any, for transfer of shares and interest belonging to the deceased members as well as execution of Release Deed, inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer shares and interest belonging to the deceased members and Release Deed will be also registered and thereafter any claim objection will not be considered. Sd/

bjection will not be considered. Sd/-K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane 401107.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Javerilal Tejshi Visaria was holding a Residential Flat

earing No.31 on the 3 rd Floor in A Wing of

the building known as Rajkamal Apartment

situated at Rajkamal Lane, Rajkamal Studio.

Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai-400 012

longwith 5 related shares of the Rajkama

Apartments Co-operative Housing Society Limited bearing distinctive number from 31 to 35 (both inclusive) under Share Certificate

No.007. Mr. Javerilal Teishi Visaria died on

2/9/2021 and after his death all the heirs and legal representatives of Mr. Javerilal Tejshi

Visaria released their respective inherited undivided ownership share of deceased in

the said Flat and the said Shares in favour of

Mr. Ajay Javerilal Visaria and Mr. Dhiren Javerilal Visaria. The said Flat and the said

Shares are now proposed to suitable

Any person/entities having any right, tittle,

interest, objection, demand or claim in respect of the said Flat and the said Shares

by way of sale, exchange, mortgage, charge

gift, trust, inheritance, lis-pendens, bequests

decree or order of any court, license,

assignment, maintenance, possession

lease, sub-lease, lien, charges, easement, trust, settlement, custodian interest or

otherwise whatsoever is hereby requested to

inform the same in writing to the undersigned having his office at Office No.102, 1st Floor

Podium Veer Mahal Bharat Mata Junction

Dr. B. A. Road, Lalbaug, Mumbai-400 012 within the period of 14 days from the date

hereof with documentary proof thereof against accountable receipt or by registered

A/D post, failing which the claim/s and/or

objections, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned in respect of

At Mumbai, dated this 01st September, 2024

(Shrenik Baliya)

Mumbai-400 012.

Address: Office No. 102.

Rharat Mata Junction

Dr. B. A. Road, Lalbaug,

1st Floor Podium, Veer Mahal,

the said Flat and the said Shares.

UCO BANK (A Govt. of India Undertaking)

Aster Bldg, Shriprashta Complex, Viva Shopping Center, Vasai

Email: nalaso@ucobank.co.in POSSESSION NOTICE [Appendix IV] [Refer Rule-8 (1)](For Immovable Propert

Whereas, The undersigned being the Authorized Officer of UCO Bank, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 08.12.2022 calling upon the r/mortgagor/guarantor Mr. Dheeraj Jayprakash Dubey and Mrs. Seema Dheeraj Dubey to repay the amounts mentioned in the notice being Rs.18,44,604/- (Rupees Eighteen Lakhs Forty Four Thousand Six Hundred Four Only) as on 28.09.2022 (inclusive of interest upto 31.08.2022) with further interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 28th day of August 2024

The Borrowers/Mortgagor/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the UCO Bank, Nalasopara Branch for amount Rs.18,44,604/- (Rupees Eighteen Lakhs Forty Four Thousand Six Hundred Four Only and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. Description of Immovable property

Flat No.06, Ground Floor, admeasuring about 425 sq. ft. (super built up area) in the building Known as "Jay Ram Heights" Building No. 01, Survey No. 36, Hissa No.06, Survey No.125 & 128, Plot No.10, Village- Nilemore, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar (old Thane) within Sub Registrar of VASAI, Nallasopara Vasai-Virar Sahar Mahanagarpalika

Name of property owner: - Mr. Dheeraj Jayprakash Dubey

Date: 28.08.2024 Place:- Nallasopara west **Authorised Officer** Uco Bank

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park,
Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013
CIN No. U67190MH2008PLC187552 Contact No. (022) 61827414

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance Limited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice, calling upon the below borrower and Co- Borrower to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the respective Court Commissioner/Tahsildar has taken physical possession of the

Court Commissioner/Tahsildar has taken physical possession of the properties described herein as per Respective Magistrate's orders in exercise of powers on him of the said act and handed over to the undersigned Authorised officer.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of

Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the se

assets.
The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest Loan Account No.: 10491701/10566280/10582098/TCHIN0687000100097832

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): Mr. Manish Sakharam Tambe and Mrs. Varsha Ramesh Sapkal

Amount & Date of Demand Notice : As on 18.03.2023, an amount of Rs. 2861322/- (Rupees Twenty Eight Lakh Sixty One Thousand Three

2861322/- (Rupees Twei Hundred Twenty Two Only). Date of Physical Possession: 26.08.2024

Description of Secured Assets/Immovable Properties: All that piece and parcel of Flat No. 6, on the First Floor, having an areas admeasuring about 555 Sq. Ft Built Up + 300 Sq. Ft Open Terrace in the building known as "Shree Datta Shruti Co-Op. Housing Society Ltd., A Co-Op Society registered under MCS Act, 1960, bearing Registration Number TNA/ULR/HSG/(TC)/9679/1998-1999, Survey No. 31, Hissa No. 1 (Part) Area admeasuring 600 Sq. Mtrs, Village Katrap, Badalapur (East), Tal. Ambernath, Dist. Thane, within limits of Kulgaon Badlapur Municipal Council, and in the sub registration district Thane.

District Ulhasnagar and Registration district Thane Loan Account No.: 10547927/TCHIN0687000100103874

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): Mrs Maya Santosh Wadhane (Legal Heir of Late Mr. Santosh Wadhane) and Mr. Sameer Anand Wadhai

Amount & Date of Demand Notice: As on 14.03.2023, an amount of Rs.66,69,997/-(Rupees Sixty Six Lakh Sixty Nine Thousand Nine Hundred Ninety Seven Only)

Date of Physical Possession: 28.08.2024

Description of Secured Assets/Immovable Properties: Residential Flat bearing No. 804, admeasuring approximately 374.05 Square feet equivalent to 34.75 square meters carpet area, on the 8th Floor of Building "A&O Eminente" lying being and situated at Rajesh Compound, Ovaripada, Dahisar (East), Mumbai-400068.

Loan Account No.: TCHHL0636000100060683/ TCHIN0636000100060769 Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): Mr. Mayur Nagindas Shah, Mrs. Hansa Nagindas Shah AND M/s. DB Enterprises NX Amount & Date of Demand Notice: As on 03.06.2023, an amount of Rs. 84,45,390 /- (Rupees Eighty Four Lakhs Forty Five Thousand Three Hundred and Ninety Only)

Date of Physical Possession: 28.08.2024 Description of Secured Assets/Immovable Properties: 1. A Flat bearing

Flat No. 501, admeasuring about 375 Sq. Ft. Built Up area on the Fifth Floor in the building known as Samarth Kripa of Mulund Sant Ramdas S.R.A. Co-Op. Hsg. Soc. Ltd., constructed in the year 2018, situated at Sant Ramdas Road, Mulund (East), Mumbai- 400081, bearing CTS Nos. 890, 890/1, to 890/11of Villace Mulund Fast Taluka Kuda District Mumbai Suburban Registration Village Multing East, Taluka Kuna, District Multibal Suburban Registration District, and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban District within the limit of T' Ward.

2. A Flat bearing Flat No. 502, admeasuring about 325 Sq. ft. Built Up Area on

2. A Flat Bealing Flat No. 30C, admirestining about 325 34C. It. Built Ophrea on the Fifth Floor, in the Building known as Samarth Kripa of Mulund Sant Ramdas S.R.A. Co-Op. Hsg. Soc. Ltd., constructed in the year 2018, situated at Sant Ramdas Road, Mulund (East), Mumbai-400081, bearing CTS Nos. 890, 890/1, to 890/11of Village Mulund East, Taluka Kurla, District Mumbai Suburban Registration District, and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban District within the limit of T'Ward.

Loan Account No.: 9282292

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): MR. NANA I AXMAN DHAWSHE & MRS VARSHANANA DHAWSHE

Amount & Date of Demand Notice: As on 04.12.2021, an amount of Rs. 507824/- (Rupees Five Lakh Seven Thousand Eight Hundred Twenty Four

Date of Physical Possession: 28.08.2024

Description of Secured Assets/Immovable Properties: FLAT NO.10, ADMEASURING BUILT UP AREA 430 SQ.FT., ON 2ND FLOOR, RAMESH ARCADE II, CONSTRUCTED ON LAND BEARING NO. SR. NO. 83, HISSA NO.3A, SUITATED AT VILLAGE SONARPADA, SHANKARA NAGAR, SONARPADA, KALYAN, SHILL ROAD, DOMBIVALI EAST, THANE

Loan Account No.: 9158537 Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): AVINASH PRABHAKAR MORE and MRS SARIKAAVINASH MORE

Amount & Date of Demand Notice : As on 28.09.2023, an amount of Rs.4,28,585/- (Rupees Four Lakh Twenty Eight Thousand Five Hundred Eighty Five Only).

Date of Physical Possession: 28.08.2024 Description of Secured Assets/Immovable Properties: Flat No. 201, on the second floor, in Wing "A", in the building known as Meera Apartment admeasuring built up area of 455 Sq. Ft. Survey No. 219, Bhopar, Dombivali

East, Thane-421201

Loan Account No.: TCHHL0296000100088695/10133063/ TCHIN0601000100062308

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): Mr. Jitendra Vasantrao Mahale and Mrs. Nirmala Vasant Mahale

Amount & Date of Demand Notice: As on 11.10.2023, an amount of Rs.14,99,362/- (Rupees Fourteen Lakh Ninety Nine Thousand Three Hundred Sixty Two Only)

Date of Physical Possession: 29.08.2024 Description of Secured Assets/Immovable Properties: A residential premises being Flat No. 2, admeasuring about 269.32 Sq. Ft Carpet area, on the ground floor of building No. 0E-05, on all those piece and parcel of the land or ground being Gat Nos.279,281,284,286,287,288,296,298,301 to 305, 306P, 308 AND 312,314, 315,317,318,323,339, AND 344 in Shubh Griha Complex, situated at Village Khativali, Taluka Shahapur, District

Loan Account No.: 9398885 Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): Mr. Anil Vilas Yaday & Mrs. Savita Anil Yaday

Amount & Date of Demand Notice: As on 18-04-2022, an amount of Rs. 1183887/- (Rupees Eleven Lakh Eighty Three Thousand Eight Hundred Eighty Seven Only). Date of Physical Possession: 30.08.2024

Description of Secured Assets/Immovable Properties: All that piece and parcel of land bearing S.No. 125, H No. 6, "Motiram Imperia" Building, Flat No. C/006, Ground Floor, Admeasuring 530 Sq. Ft (49.25 Sq. Mtr) of Village Nijle, Taluka Kalyan, District Thane, Within the Limits of Kalyan Dombivali Municipal Corporation, and Gram Panchayat Nijle, Dombivali Division and within the registration District, Thane and Sub- Registration District, Kalyan. Loan Account No. : TCHHL0636000100084529 & 10447322

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): MRS. SHABNAM SALIM SHAIKH

Amount & Date of Demand Notice: As on 20.02.2023, an amount of Rs.26,04,792/- (Rupees Twenty Six Lakh Four Thousand Seven Hundred Ninety Two Only)

Date of Physical Possession: 30.08.2024

Description of Secured Assets/Immovable Properties: Flat No. 202 on Second Floor, area admeasuring 27.57 Sq. Mtrs. Carpet in the building known as "Jewel Vista" in Wing A, Village Sonivil, Taluka Ambernath, District Thane, bearing Gut No. 67, Hissa No. 1A, area admeasuring at abox 0Hector 32 Aar 4Prati i.e. 3240 Sq. Mtrs. Assessment Rs.4-80 Paise, within the limits of the Kulgaon Badlapur Municipal Council. Date: 01.09.2024 Place: Mumbai Sd/-Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limite

PUBLIC NOTICE GOLD AUCTION

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below entioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., or 18/9/24 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at Br. Borivali BBYL@federalbank.co./ 022-28077028/28616842 in for further information. In case e-auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any

,	subsequent date/s without further notice.		
	Loan Account Name	Loan Account Number	
	SANJAY NARAYAN BANE	13916400003358	
F	Place : MUMBAI/BORIVALI FEDERAL BAN Date : 01.09.2024		



Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chambe Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683814 Email: armbom@bankofbaroda.co.in

APPENDIX IV

[Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

POSSESSION NOTICE [For Immovable Property] WHEREAS

he undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda ZOSARB - Mumbai unde the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act), 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with (rul of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice Dated 18th** ebruary 2016 calling upon the Borrowers - M/s. SHALINI PUBLICITY & CREATIVE PVT LTD, Mr. Manobhaw Tilak Tripathi (Director & Guarantor), Mrs. Suman Manobhaw Tripath Director & Guarantor) and Mr. Ram Kumar Pandey (Guarantor) to repay the amour entioned in the notice being Rs. 16.31.06.448/- (Rupees Sixteen Crore Thirty One Lakh Six housand Four Hundred Forty Eight Only) as on 17.02.2016 Plus Unapplied / Unserviced nterest and Other Charges thereon within 60 days from the date of the receipt of said notice. he Borrower / Guarantors / Mortgagers / Directors having failed to repay the amount, Notice hereby given to the Borrower / Guarantors / Mortgagers / Directors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of

nterest (Enforcement) Rules, 2002 on this the 30th day of August of the year 2024. The Borrowers / Guarantors / Mortgagers / Directors in particular and the public in general ar ereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to he charge of the Bank Of Baroda for an amount of Rs. 16.31.06.448/- (Rupees Sixteen Crore hirty One Lakh Six Thousand Four Hundred Forty Eight Only) as on 17.02.2016, along with uture interest @ contractual rate, penal interest, supervision charges and incidental expenses ost etc. till its realisation.

lowers conferred on him under Sub-Section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Securit

The Borrowers / Guarantors / Mortgagers / Directors attention is invited to the provision of subection (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.] Description of the Immovable Property

Office No. 121-A- Built up area 203 sq. fts., Office No.122 - Built up area 258 sq. fts, Office No.126 - Built up area 100 sq. fts , Office No.124-A - Built up area 278 sq. fts , Office No.125-A Built up area 216 sq. fts. Office No.126-A - Built up area 205 sq. fts on first floor, in building known as "OM TOWERS" , on the land bearing Survey No. 175, admeasuring 6050 sq, yard lying being and situated at Village Kalvan (Waldhuni). Taluka Kalvan, District Thane and within mits of Kalyan Dombivali Municipal Corporation and Sub- Registration District- Kalyan an Registration District-Thane.

Office No. B-119 to 123 admeasuring about carpet area 760 sqft (self-contained), on first floor in building known as "OM TOWERS" Wing B, on the land bearing Survey No. 175 admeasuring 6050 sq, yard, lying being and situated at Village Kalyan (Waldhuni), Taluka Kalvan, District Thane and within limits of Kalvan Dombivali Municipal Corporation and Sub Registration District-Kalyan and Registration District-Thane

Date: 30/08/2024 Place: Mumbai

(Mrs. Rucha Bhoir Authorized Officer & Assistant General Manager Bank of Baroda, ZOSARB - Mumba

OLYMPIA INDUSTRIES LIMITED

CIN: L52100MH1987PLC045248 egd. Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate Goregaon (E), Mumbai- 400063. Tel. No. 022 42026868. Website: www.eolympia.com Email: info@eolympia.com

Notice of the 35th (Thirty Fifth) Annual General Meeting to be held through Video Conferencing or other Audio Visual Means

Notice is hereby given that the Thirty Fifth (35th) Annual General Meeting (AGM) o he Company will be held on Monday, September 23, 2024 at 11.30 A.M (IST) hrough Video Conference (VC) or other Audio Visual Means (OAVM) to ransact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

n pursuant to General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31st December 2020 and 13th January 2021 ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as MCA Circulars') and SEBI Circular dated 12th May 2020 and 15th January 2021 'SEBI Circulars') permitted the holding of the AGM through VC / OAVM, without he physical presence of the Members at a common venue. In compliance with the above and the relevant provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 'Listing Regulations'), the AGM of the Company is being held through VC DAVM only on Monday, September 23, 2024 at 11:30 a.m. (IST).

n compliance with Regulation 47 of SEBI (LODR), 2015 and the aforesaid irculars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2023-24 is being sent through electronic mode to all the shareholders whose email IDs are registered with the Company/ Depository Participant (s) as on Friday, August 23, 2024. Members may note that the Notice of the 35th AGM and Annual Report 2023-24 is available on the Company's website at https://eolympia.com/wp-content/uploads/2022/11/Annual-report-2023-24.pdf Bombay Stock Exchange Website at www.bseindia.com, and on NSDL's ebsite at https://www.evoting.nsdl.com. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through /C/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum unde Section 103 of the Companies Act, 2013.

In the line of MCA Circular and SEBI Circular, Shareholders are advised to update their Email IDs in order to receive Electronic Copies of Annual Report/ Login Credentials in the manner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any shareholder.

a) For physical shareholders - Register/ update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar and Transfer Agents of the Company, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. at https://purvashare.com/faqs. Members may download the prescribed forms from the Company's website at https://eolympia.com/shareholders-information/

Dematerialized Holding Register/ update the details in your Demat account as per the process advised by the Depository Participant.

/OTING THROUGH ELECTRONIC MODE (e-Voting)

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05. 2020 the Company is providing facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository imited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as rell as venue voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The instructions for remote e-voting for all shareholders having shares in Dema and Physical form are given in the Notice of the AGM. Shareholders are equested to note the following:

n) The remote e-voting will commence on Friday, September 20, 2024 at 09: 00 A.M (IST) and ends on Sunday, September 22, 2024 at 05:00 P.M (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafte and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time. During this period. Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of date, i.e. Monday, September 16, 2024 may cast their vote by remote evoting on the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Shareholder they shall not be allowed to change it subsequently.

e-voting at the AGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off Date, i.e. Monday, September 16, 2024 (IST). Aperson whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agent as on the Cut-off Date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as evoting at the AGM.

Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after sending of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may follow the instructions for voting on the resolutions as mentioned in the Notes to the Notice of AGM. A person who is not a Shareholder as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only. The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for Shareholders holding shares in physical mode dematerialized mode and for Shareholders who have not registered their e

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Rimpa Bag, (NSDL) National Securities Depository Limited (NSDL), 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051 or send an email to https://www.evoting.nsdl.com/or call on 02248867000.

For Olympia Industries Limited

Company Secretary & Compliance Officer

Date: 29.08.2024

01.08.2024

SYMBOLIC POSSESSION NOTICE

the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The

with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Date : August 31, 2024 Place : Maharashtra (Mumbai, Bhiwandi, Sangli)

CIN: U67100MH2007PLC174759

APPENDIX IV [rule-8(1)] POSSESSION NOTICE (for Immovable property) Whereas the Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets an Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice

within 60 days from-the date of receipt of the said notice.

Thereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited also as its own/ac

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exer e date mentioned against each property

Name of Loan Account Date of Demand | Date of | Possession Name of Borrower Name &

Sy.No.4, (Pt), 5(Pt), 27(Pt), 28(Pt), 30(Pt), 31(Pt) Lying In Village: More, City: Nallasopara East, Thane State: Maharashtra Pincode: 401209 Mor Particularly Described In Doct No.00402/2010 Dt.08.01.2010 At Vasai-3



ARM BRANCH - I MUMBAI 37, Khsamalaya, Opp Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg, Mumbai - 400 020

SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Email: cb2360@canarabank.com TEL. - 022-22065425/30 WEB:: www.canarabank.com

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical /Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on below Mentioned in Table for recovery of dues as described here below. The Earnest Money Deposit shall be deposited on or before below Mentioned in Table . by way of RTGS /NEFT/Fund Transfer to the Credit of Canara Bank ARM 1 Branch A/C. No. 209272434. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before below Mentioned in Table. Date of inspection of properties is below Mentioned in Table with prior appointment with Authorized Officer.

	For Sr. No. 1 To 4 E-auction Date is 25.09.2024 & Last date of submission of Bid/ EMD/ Request letter for participation is 24.09.2024 before 5 PM.					
Sr. Name of the Borrowers		Outstanding	Description of the Properties	Reserve Price		
No.			·	Earnest Money Deposit		
1.	M/s. Venmitra Systems (Proprietor) Mr. Dhananjay Venkatesh Kamath (Borrower & mortgagor) Mrs. Parita Dhananjay Kamath	Forty Fight Paice Only) as	Unit No. 210, along with loft at 2 nd Floor, Nirman Industrial Estate Premises Soc. Ltd. New Link Road, Chincholi Link Road, Malad West.,admeasuring area 419 Sq. Ft. build up in the name of Mr. Dhananjay Venkatesh Kamath	Rs. 97,20,000.00 Rs. 9,72,000.00		
			Unit No. 212, along with loft at 2 nd Floor, Nirman Industrial Estate Premises Soc Ltd New Link Road Chincholi Link Road Malad West - 400064. admeasuring area 435 Sq. Ft. build up in the name of Mr. Dhananjay Venkatesh Kamath	Rs. 1,08,00,000.00		
	(Guarantor & Mortgagor)	interest and other charges from	Flat No. A 204, 2 nd Floor, A wing, Anmol Co Op Hsg Soc Plot No. B 4, S V	Rs. 2,11,00,000.00		
	(Symbolic Possession)	01.08.2024	Road, Goregaon West Mumbai - 400104 admeasuring area 696 Sq. Ft. carpet area in the name of Mr. Dhananjay Venkatesh Kamath and Mrs. Parita Dhananjay Kamath.	Rs. 21,10,000.00		
	M/s. Jio Fabrics Prop.	Rs. 82,44,224.26 (Rupees		Rs. 39,60,000/-		
2	Mrs. Jaya Nikesh Jain (Borrower), Saya Nikesh Jain (Mortgagor & Prop), Mr. Nikesh Jain (Guarantor) (Possession) Eighty Two Lakhs Forty Four Thousand Two Hundred And Twenty Four Paisa Twenty Six Only) as on 30.06.2024 and further interest and other charges from 01.07.2024		Power loom shed/Gala bearing Plinth No. C 1-2 with Land Beneath it bearing Survey No. 15/1, 15/3, 15/17, 16/1, 16/2, 23/11, 23/17, 11-P, 12-P, 13-P, 14/2, 14/3, & 22/17 situated at Village Shelar, Laxmi Compound, Near Indian Petrol Pump, off Bhiwandi District Thane in the name of Mrs. Jaya Nikesh Jain- admeasuring 2331 sq. ft.	Rs. 3,96,000/-		
3.		Forty Two And Twenty Seven Paisa Only) as on 31.07.2024 plus further Interest and cost thereon from 01.08.2024	All that part and parcel of Gala No. 201 A and 201 B Second Floor Plinth No. 1-B, Building Plot No. A 2, Prerana Complex Manokoli Dapoda Road Village Bhiwandi Dist. Thane - 421 302, admeasuring about 2575 sqft. Standing in the name of M/s. R. G. Fabrics Prop. Mr. Dilip R. Tandan. Gala No. A/3, Ground Floor standard house Village piparia Amli, S. No. 66/01 dhanudyog Sankari Sangh Ltd. Silvassa 396 230 dadra and nagar haveli Admeasuring 1750 Sq. Ft. in the name of M/s. Kavita Tex O Chem (Propritor Smt. Parijat V. Gajarmal)	Rs. 33,30,000/-		
	Mrs. Maya Tandan (Borrower) Fiv. M/s. R. G. Fabrics Prop For Mr. Dilip R.Tandan (Guarantor & Pais Mortgagor) plu			Rs. 3,33,000/-		
				Rs. 88,70,000/-		
	M/s. Kavita Auxiliaries Pvt .Ltd. (Borrower) Mr. Vishvas R. Gajramal (Director/ Guarantor/ Mortgagor) Mrs Parijat Vishwas Gajarmal (Director/ Guarantor/ Mortgagor) (Symbolic Possession)			Rs. 8,87,000/-		
			Gala No. 102, 1st Floor, B wing, Electronic Industrial Estate Village Piparia AMIi, Silvasa, Area : 834 Sq. ft. in the name of of M/s. Kavita Tex O Chem (Propritor Smt. Parijat V. Gajarmal	Rs. 33,70,000/-		
		ramal Igor) armal Hs. 9,28,92,074.75 (Hupees Nine Crore Twenty Eight Lacs Ninety Two Thousand Seventy Four And Paisa Seventy Five		Rs. 3,37,000/-		
			Gala 111 B, 1st Floor, S. No. 126P, Electronic INDL Estate amli Silvasa, adm:	Rs. 33,70,000/-		
4			834 Sqft. in the name of Vishvas R. Gajarmal	Rs. 3,37,000/-		
			Flat No. 202, 2 nd Floor, Parishram Aprtment Building Plot No. 2, Samarvarni Silvasa Khanvel Road, dadar nagar Haveli, area 1485 sqft. In the name of Vishvas R. Gajarmal.	Rs. 60,00,000/-		
				Rs. 6,00,000/-		
			Flat No. 201, 2 nd Floor, Plot No. 2, S No. 6/1P, Samarvarni Silvasa, admeasuring 2000 Sqft. in the name of Vishvas R. Gajarmal.	Rs. 81,00,000/-		
				Rs. 8,10,000/-		
			EMT of Flat No. 303, 3rd Floor. E Bldg. Padmavati Vihar S. No. 19/2/2 Dadra	Rs. 42,50,000/-		
			And Nagar Haveli, admeasuring : 1150 sq. ft. Silvasa in the name of Vishvas R. Gajarmal.	Rs. 4,25,000/-		

For Sr. No. 5 E-auction Date is 18.09.2024 & Last date of submission of Bid/ EMD/ Request letter for participation is 17.09.2024 upto 5 p.m. US Dollar 4.724.290.34 (US M/s. Alliance Technotrades Ltd Dollar Four Million Seven Hundred Twenty Four Thousand

(Mortgagor

Mr. Rasik

(Guarantor)

Guarantor).

Limited (Guarantor)

Symbolic Possession

Mr. Tejas Surekha Sakpa

(support.ebkray@psballiance.com) ,Website -https://ebkray.in/

(Symbolic Possession)

Mr. Pramod Kashinath Patil Two Plots admeasuring 402 sq.mtr. and 2411 sq.mtr. together and 2813 Sq. Two Hundred Ninety & Thirty Guarantor). Four Cent Only) equivalent to Rs. mtr. in Old Survey No. 361, New Survey No. 91, H. No. 2A, next to Galaxy Lal Chaturvedi 35,72,50,836/- (Rupees Thirty hotel and Bus depot, station road, Achole Village Nalasopara (W), Vasai Five Crores Seventy Two Lakhs Taluka, District Palghar - 401203, in the name of Pramod Kashinath Patil Mr. Madan Gopal Chaturvedi Fifty Thousand Eight Hundred (presently on part of plot school running in the name of M/s. Narayana Thirty Six Only @ exchange rate M/s. Sunlife Consulting Private of 1US\$ = 75.62 INR) and further

> interest and other charges from 09.07.2020 For Sr. No. 6 E-auction Date is 04.10.2024 & Last date of submission of Bid/ EMD/ Request letter for participation is 03.10.2024 upto 5 p.m

Rs. 31,52,481.15 (Rupees Thirty
One Lacs Fifty Two Thousand Four
Khildkali Mandir, Thane - 421204. admesuring 34.23 Sqmt. carpet area

Lived and Fifteen along with 5.30 Sqmt. enclosed balcony area,1.02 Sqmt. CB area,4.09 SqMt Paisa Only) as on 31.07.2024 F.B. area 1.86 Sqmt service area. plus further Interest and cost from

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Dr. Seema Somkuwa Authorised Officer, Canara Bank, ARM I Branch, Mumbai (Ph. No.: 022 -22065425/30/ Mb -8655963489) or Mrs. Rinkita Sodani Officer (Mob. No. 9413641701) E-mail id cb2360@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. PSB Alliance (Ebkray), Unit 1, 3rd Floor, VIOS Commercial Tower, Near Wadala Truck Terminal, Wadala East, Mumbai - 400 037, Contact Person Mr. Dharmesh Asher Mob. 9892219848, (avp. projectmanager 2@psballiance.com), Help desk no 8291220220

Authorised Office Canara Bank, ARM-I BRANCH

Rs. 11.03.00.000/-

Rs. 1,10,30,000/

Rs. 37.65.000

Rs. 3,76,500/-

Taluka Nalasopara (w) Dist-Palghar-401203

Date: 31/08/2024 Place: Mumbai

The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or

mail addresses is provided in detail in the Notice of the AGM.

By Order of the Board.

Vikalp Chugh

देविंस् ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ८२, मेकर चेम्बर्स ३, नरिमन पॉईट, मुंबई ४०००२९ सीआयएन: L51900MH1985PLC036383 devinsutrading.com; बूरध्वनी क्र. २२०४२५५४; ई–मेल: devinsutrading@gmail.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, नोंदवह्या समाप्ती आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना ह्या द्वारे सुचना देण्यात येते कि, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेलं कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता ८२, मेकर चेम्बर्स ३, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे होईल.

सदर सूचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरीक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल, ज्यांचा इ-मेलचा पत्ता उपलब्ध आहे अश्या सर्व सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्यात आले आहेत आणि ज्यांचा इ-मेल चा पत्ता उपलब्ध नाही अश्या सर्व सदस्यांना छापील हरणद्रानाम पद्धारा आयेज्यात आरा जाता जागा ज्याचा इन्मरा चा परा अराधक बात अत्या सच स्वस्थाना छापारी सक्ष्मात पाठवण्यात आते आहेत आणि ते कंपनीच्या वेबसाईट वर www.devinsutrading.com येथे उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसइ लिमिटेड (बीएसइ) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) यांच्या वेबसाईटवर www.instavote.linkintime.co.in येथे

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८, कंपनीज (त्यवस्थापन आणि प्रशासन) निवम २०१४ च्या नियम २० सुधारित आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगशृन्स अँड डिस्क्लोजर्स रीक्वायर मेंट्स) अधिनियम २०१५ मधील नियम ४४(१) अन्यये कंपनीने सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाह्य इलेक्ट्रानिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मत्वान करण्यासाठी लिंक इनटाइम द्वारा सुविधा दूरस्थ इ-मतदान व्यवस्था उपलब्ध करून देण्यात अली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल

दूरस्थ इ-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९,०० (भाप्रवेळ) वाजता सुरु होईल आणि रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० (भाप्रवेळ) वाजता संपेल, ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील त्यानंतर लिंक इनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड दारा इ-मतदान यंत्रणा बंद करण्यात

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी ("अंतिम मुदतीची तारीख") कंपनीच्या भरणा केलेल्या डक्वीटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्वीटी समभागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मदतीच्या तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणतीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ इ-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर वक्की कंपनीची सदस्य वनल्या आणि अतिम पुरतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ इ-मतदान सुविधा वारष्क्न किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत पद्धतीने मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीने अगोदरच लिंक इन टाइम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल.

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांना दरस्थ इ-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वेसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्य अधिकाराचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्य इ-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारणसभेला उपस्थित राह् शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

संपूर्ण ई-मतदानच्या प्रक्रियेची छाननी करण्यासाठी मि. हर्षद पुसाळकर, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरी ह्यांची स्क्रटीनाईजर

या मतदानाचा निकाल आणि स्क्रुटीनाईजरचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे (www.devi आणि लिंक इनटाईम यांच्या वेंबसाइटवर https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जिथे कंपनीच्या ईक्वीटी समभागांची नोंदणी केली आहे, अश्या बीएसई लिमिटेड ह्यांना पाठवण्यात येईल.

ड-मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkint । हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि इ-मतदान पुस्तिका पाहावी किंवा enotices@linkintime.co.in येथे इ-मेल पाठवावे अथवा लिंक इन टाइम द्वारा देण्यात आलेंल्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टेट व्हाईस प्रेसिडेट यांच्याशी निश्चित केलेल्या इ-मेल आयडी: त्रचांपर.anjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काहीही तक्रारत्समस्य असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इनटाइम इंडिवा प्रायच्छेट लिमिटेड, राजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी सम्पर्क साधावा.

कंपनी कायदा २०१३ मधील कलम ९१ अन्वये कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण परितका करना काव्या, २०२२ नवारा उत्पन्न २५ अन्यत्, कराना सार्यवार्य राजस्य ज्ञान समाना हत्यापरि मुस्तका मंगळवार दि १६ फाटेंबर २०२४ ते सोमवार दि २३ सप्टेंबर २०२४ (वोन्नी दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठीच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद राहतील.

मधेला उपस्थित गहण्याम आणि मतदान करण्याम पात्र अमलेल्या व्यक्ती स्वतः मतदान करू शकतील किंवा सधेस उपस्थित राष्ट्रणयास आणि मतदान करण्यास पात्र असलेत्या व्यक्तिने योग्य प्रकोर स्वाक्षरी केलेल्या विशोत प्रपाद्वास अधिकार राष्ट्रणयास आणि मतदान करण्यास पात्र असलेत्या व्यक्तिने योग्य प्रकोर स्वाक्षरी केलेल्या विशोत प्रपाद्वास अधोकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सिज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास

पॉक्सी/अधिकत प्रतिनिधींच्या दारे मतदान करू शकतील देविंसू ट्रेडिंग लिमिटेड करता दिनांक: ३१/०८/२०२४ पूर्ण वेळ संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन: ०८५६२८४४

नोंद. कार्यालय : ऑफिस क्र. १०१अ, "द कॅपिटल", जी-ब्लॉक, प्लॉट क्र सी-७०, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१. दूरध्वनी क्र.- ०२२- ४३२५०१०० ईमेल : <u>iitlprojects@iitlgroup.com;</u> वेबसाइट : <u>https://www.iitlprojects.com</u>

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ३० वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

यादारे सचना देण्यात येत आहे की. आयआयटीएल प्रोजेक्टस लिमिटेडच्या सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी, ३ एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीनुसार आणि ०० एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून, १ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक क्रमांक १७/२०२०. परिपत्रक क्र. २०२० दिनांक ०५ मे २०२०. वा परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ गरिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०२ मे ०२२१ परिपत्रक क्र. १०/२०२२ वा दिनांक २८ डिसेंबर २०२ आणि परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ वा कॉपॅरिट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले आणि परिपचक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआईआर/पी/२०२०/७९ टिनांक १२ हे २०२० आणि परिपत्र क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआरआईपी/२०२१/११ दिनांक १ जानेवारी, २०२१, परिपत्र क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे ०२२ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआईआर/२०२३/४ दिनांक ० जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआईआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डान एकत्रितपणे जारी केलेले) मधील विविध प्रक्रियेचे पालन करन आयोजित करण्यात आली आहे.

. उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, ३० एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष ०२३-२४ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पर्त कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी कडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी त्यांचे सहभागी होण्याच्या सूचना मिळविण्यासाठी <u>support@purvashare.com</u> वर ई-मेल पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह त्यांचा ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए ला देऊ शकतात. कंपनीच्या ३० एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.iitlprojects.com</u> वर उपलब्ध असेल आणि बीएसई लिमिटेड चे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि सेंट^रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या वेबसाइट (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) <u>www.evotingindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल.

कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे फिजिकल स्वरूपात शेअर्स आहेत किंवा ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल आयर्ड गोंदणीकत केलेला नाही. ते रिमोट ई-व्होटिंगदारे त्यांचे मत देऊ शकतात जे रविवार. २२ सप्टेंबर २०२४ रोर्ज (भारतीय वेळेनुसार सकाळी ९.००) सुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (संध्याकाळी ५.०० वा. भा.प्र.वे.) समाप्त होईल किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया ३० एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

याखाली तयार केलेले संबंधित नियमासह कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी च्या नियमन ४३ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुदीनुसार, सदस्यांची नोंदर्ण आणि कंपनीचे शेअर ट 1न्सफर बुक्स बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ ते बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ (दोर्न्ह देवसांसह) ३० एजीएमच्या उद्देशाने बंद कायम राहतील. सभासदांना विनंती आहे की ३० व्या एमजीएम च्य . गोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व नोटुस आणि विशेषतः, एमजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना, एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपर्वक वाचावी. काही शंक असल्यास, सदस्य <u>support@purvashare.com</u> वर ईमेल लिह् शकतात.

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड सार्ट शिवानी कावळे

जाहीर सूचना

A ICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., ४/१०, मिथ्री टॉवर, बोम्मबहाल्ली होस्र मेन रोड, बंगळुर - ५६००६८

नूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन पर्फार्मिंग अंसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खोलील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यानी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर त्यांना जारी काण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणन त्यांना सदर जाहीर सचनेदारे कळविण्यात येत आहे.

	the same of the sa				
अ.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे	अंमलबजावणीयोग्य तारण मत्तेचे वर्णन	सूचना पाठविल्याची	एनपीए	
क्र.	नाव/(कर्ज खाते क्रमांक) आणि		तारीख/ सूचनेच्या तारखेस	तारीख	
	पत्ता		थकबाकी		
٦.	विजय के सिरॅक/कुरुविला- क्र. ५५	(कर्ज दस्तावेज/मिळकत दस्तावेजात वर्णन केल्याप्रमाणे सर्वे क्र.	३०-जुलै-२०२४	30−	
	नंदगोपाल स्ट्रीट १ न्यू सिद्धपुदूर	६३३/१बी, रि सर्वे क्र. : ३५१/७, ब्लॉक २६, रामापुरम गाव,	হ. ५,७७,४१४.००/ -	०५-	
	तामिळनाडू कोईंबतूर- ६४१०४४/	मीनाचिल तालुका, कोट्टायम जिल्ह्यामधील ६ आर ७ चौ. मी.च्या		2058	
	एलबीसीओसी००००७९२८५८	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग उत्तर: कनियारकाठू संजाईची			
		मालमत्ता, दक्षिण: आमची स्वतःची मालमत्ता, पूर्व: आमची स्वतःची			
		मालमत्ता, पश्चिम: आमची स्वतःची मालमत्ता आणि कानियारकाढू			
		संजयची मालमत्ता			

पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्रारे आवाहन करण्यात येत आहे कसर केल्यास सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील. दिनांक : ऑगस्ट ३१, २०२४ विश्वास् प्राधिकृत स्वाक्षरीकार

(Bd) **Muthoot Homefin** मुथुट होमफिन (इंडिया) लि.

ठिकाण: मुंबई

सीआयएन: युद्ध९२२केएल२०११पीएलसी०२९२३१ कॉर्पोरेट कार्या.: मुथुट होमफिन (इंडिया) लि., १९/ई, द रूबी, सेनापती बापट मार्ग, तुलसी पाईप रोड, रूपारेल कॉलेज जवळ, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८. शाखा कार्यालयः लोधा सुप्रिमस्, इमारत क्र. १, ५वा मजला, युनिट. ५१०, रोड क्रमांक २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – ४००६०४

आयसीआयसीआय बँक लिमिटेड करिता

शाखा कार्यालयः मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड, भन्साळी हाऊस, ११८७/६१, १ला मजला, कार्यालय क्र. १०१, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११ ००५ शाखा कार्यालयः मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड, २री फ्लॉवर ओमकार टॉवर्स, सीएस. १०७७, राजाराम

रोड, बागल् चौक, आयसीआयसीआय बँकेच्या जवळ, ३रा मजला, मुथुट फायनान्स (गोल्ड लोन शाखा)

परिशिष्ट -IV-ए (नियम ८(६) च्या तरतुदी पहा) लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये मे. मुथुट होमफिन (इंडिया) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे खाली वर्णन केलेल्या तारण मत्तीचा कब्जा घेतल्यानुसार खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीकरिता मोहोरबंद लिफाफ्यामधून निम्नस्वाक्षरीकारांद्वारे कर्जदारांकडून रकमेच्या वसूलीकरिता प्रस्ताव मागवित आहेत, ज्याचा कब्जा **''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे''. ''जे काही आहे**

अ.	कर्जदार/ सह-	मागणी सूचना दिनांक	स्थावर मिळकतीचे	राखीव किंमत	इसारा अनामत
क्र.	कर्जदार/ हमीदार/ कर्ज खाते क्र./शाखा	आणि रक्कम	वर्णन		रक्कम (इअर) (राकिं चे १०%)
۶.	विद्या स्वप्नील धुमाळ/ स्वप्नील रघुनाथ धुमाळ/ ००३-००००७१५/ पुणे	२५-मार्च-२१/ रु. १३,९३,९१५/- (रुपये तेरा लाख त्र्यान्नव हजार नऊशे पंधरा मात्र)	पर्लेट क्र. ७, १ला मजला, मयुरी हाईट्स, धायरी हवेली पुणे, पुणे-महाराष्ट्र- ४१९०४, उप रिक्ट्स हेवेली-१८ च्या कार्यालय मधील दितांक ०८-चुन- ९७ रोजीच्या विक्री विलेख रोंदणीकृत क्र. ९३७३-२०१७ मधील अधिक स्वरूपात नमुद, सिमाबद्ध- उत्तर-प्लॉट क्र. ६, दक्षिण- मिळकत ठिकाण,	रु. १८,०४,६५०/- (रुपये अठरा लाख चार हजार सहाशे	रु. १,८०,४६५/- (रुपये एक लाख ऐंशी हजार चारशे पासष्ट मात्र)
1	3.1	(410 10/01 14(141/4)	पूर्व- मिळकत ठिकाण आणि लिफ्ट ठिकाण, पश्चिम- मिळकत ठिकाण.	पन्नास मात्र)	inic may
٦.	अमोल हिंदुराव धुमाळ/ अनुजा अमोल धुमाळ/ ००९-००९००८०२/ कोल्हापूर	१५-मार्च-२१/ रु. १७,७२,९०८/- (रुपये सतरा लाख बाहत्तर हजार नऊशे आठ मात्र)	फ्लंट क्र. ०१, २रा मजला, ए विंग, लॅण्डमार्क प्राईड, केडीसी कॉलनी, आर.एस. क्र. ३५२/१बी, प्लॉट क्र. ०३, येथे –बड्याचीवाडी कोल्हापुर, महाराष्ट्र-४१६५०२. उप रीक्स्ट्रार गर्डाहेंग्लजच्या कार्याल्य मधील दिनांक २६-फेब्रु१८ रोजीच्या विक्री विलेख नॉदणीकृत क्र. ५६४/२०१८ मधील अधिक स्वरूपात वर्णन. सिमायद् - उत्तर- रोड, दक्षिण – मोकळा प्लॉट, पूर्व- प्लॉट क्र. ३४ आणि ३६, पश्चिम- प्लॉट क्र. ०२.	रु. १८,३५,६२५/- (रुपये अठरा लाख पस्तीस हजार सहाशे पंचवीस मात्र)	रु. १,८३,५६३/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट मात्र)
₹.	पवन दालचंद बधेल/ निशा पवन बधेल / ०१०-०१०००९४६/ नागपूर	०७-फेब्रु-२०/ रु. १,८१,०७,८१८/- (रुपये एक कोटी एक्याऐंशी लाख सात हजार आठशे अठरा मात्र)	प्लॉट क्र. २३२, ख.क्र. ६७/३, प्लॉट क्र. ११, शीट क्र. ९३४/१०२, सीटीएस क्र. १६२, मीजा नारा नागपुर, महाराष्ट्र-४४००१४.	रु. ३१,७१,०००/- (रुपये एकतीस लाख एकाहत्तर हजार मात्र)	रु. ३,१७,१००/- (रुपये तीन लाख सतरा हजार शंभर मात्र)
8.	यशवंत माणिक भिवापूरकर/ माणिकराव गणपती भिवापूरकर/ ०१०-०१०००३६८ आणि ०१०- ०१०००३६९/ नागपूर	ह.५,२१,३४८/- (रुपये पाच लाख एकवीस हजार तीनशे अट्टेचाळीस मात्र) इ.४,११,३६६/-(रुपये चार लाख अकरा हजार तीनशे सहासष्ट मात्र)	घर क्र. १२७९, वॉर्ड क्र. ४३, सीटीएस क्र. २८३२, शीट क्र. ४२८/४५, बिनाकी मेहंटी बाग पाँचर हाऊस, नागपुर, नागपुर, महाराष्ट्र-४४००१७.	रु. १६,८०,०००/ – (रुपये सोळा लाख ऍशी हजार मात्र)	रु. १,६८,०००/ – (रुपये एक लाख अडुसष्ट हजार मात्र)
ч.	बद्री नारायण राम उपाध्याय फ्लॉट ००१/ उषाराणी बद्रीनारायण उपाध्याय/ ००२-०००१३३९/ मुंबई	२७-जाने-२१/ रु. २२,५३,१९८/- (रुपये बावीस लाख त्रेपन्न हजार एकशे अठ्ठ्यान्नव मात्र)	पलंट क्र. ००१ आणि ००२, तळमजला, डी विंग, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट चंदरपाड़, महाराष्ट्र-४०१८२७, उप प्रबंधक वसई २ च्या कार्यालय मधील दिनांक ०१/०२/२०१७ रोजीच्या विक्री विलेख नोंदाणी क्र. ५५०/२०१७ आणि ५४९/२०१७ मध्ये अधिक स्वरूपात नमुद. सिमाबद्ध – उत्तर – रिह्वासी घर, दक्षिण– रिह्वासी चाळ, पूर्व – बंगला, पश्चिम – बंगला/अंतर्गत रोड.	रु. ९,९०,५००/- (रुपये नऊ लाख नव्वद हजार पाचशे मात्र)	रु. ९९,०५०/- (रुपये नव्यान्नव हजार पन्नास मात्र)
w.	बद्री नारायण राम उपाध्याय फ्लॉट ००२/ उषाराणी बद्रीनारायण उपाध्याय/ ००२-०००९३३९/ मुंबई	२७-जाने-२१/ रु. २२,५३,१९८/- (रुपये बावीस लाख त्रेपन्न हजार एकशे अठ्ठ्यान्नव मात्र)	प्लॅट क्र. ००१ आणि ००२, तळमजला, डी विंग, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट चंद्रपाडा, महाराष्ट्र+४०१२०७, उप प्रबंधक वसई २ च्या कार्यालय मधील दिनांक ०१/०२/२०१७ रोजीच्या विक्री विलेख नोंद्रणी क्र. ५५५/२०१७ रोजीच्या विक्री विलेख नोंद्रणी क्र. ५५५/२०१७ आणि ५४९/२०१७ मध्ये अधिक स्वरूपात नमुद्र. सिमाबद्ध - उत्तर- रिहेवासी घर, दक्षिण - रहिवासी चाळ, पूर्व - बंगला, पश्चिम -बंगला/अंतर्गत रोड.	रु. १०,७४,०१३/- (रुपये दहा लाख चौऱ्याहत्तर हजार तेरा मात्र)	रु. १,०७,४०१/– (रुपये एक लाख सात हजार चारशे एक मात्र)
9.	निलेश भिसाजी कांदळगावकर/ भिसाजी गोपाळ कांदळगावकर/ ००२-००००१३९६/ मुंबई	२७-जाने-२१/ रु. २१,७९,४३५/- (रुपये एकवीस लाख एकोणऍशी हजार चारशे पस्तीस मात्र)	पलॅट क्र. ०१०, तळमजला, श्री मत्हार अपार्टमेंट, मोज. ५६० चौ.मी. बिल्टअप, गाव-सोनारपाडा, जी.आर. पाटिल कॉलेज, डॉबिबली पूर्व, ता. – कत्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४. उप प्रधंधक कत्याण ५ च्या कार्यालय मधील दिनांक २९/०३/२०१७ रोजीच्या बिक्री विलेख नोंदणी क्र. ४४०८/२०१७ मधील अधिक स्वरूपात नमुद्र. सिमाबद्ध उत्तर-मेट्ट्रो प्लेक्स जीम, दक्षिण – मोकळा एताँट, पूर्व- ज्ञात रहिवासी बिल्डिंग, पश्चिम- बांधकाम अंतर्गत बिल्डिंग.	रु. १६,३८,०००/- (रुपये सोळा लाख अडतीस हजार मात्र)	रु. १,६३,८००/- (रुपये एक लाख त्रेसष्ट हजार आठशे मात्र)
٤.	किरण पांडुरंग गिरे/ संगिता पांडुरंग गिरे/ ००३-००३०३१३८/ पुणे	२६-जुलै-२१/ रु. १३,५०,४६८/- (रुपये तेरा लाख पन्नास हजार चारशे अडुसष्ट मात्र)	फ्लॅट क्र. ०७, २रा मजला, सदगुरू अपार्टमेंट, साई आंगण सोसायटी रोड, आमगेगाव बीके, पुणे –४११०४१.	रु. १६,१२,८००/- (रुपये सोळा लाख बारा हजार आठशे मात्र)	रु. १,६१,२८०/- (रुपये एक लाख एकसष्ट हजार दोनशे ऐंशी मात्र)
٩.	अभिजीत मकरंद निवंडीकर/ अश्वेनी अभिजीत निवंडीकर/ ००३-००००७५५/ पुणे	१०-एप्रिल-१९/ रु. १३,९४,१९१/- (रुपये तेरा लाख चौऱ्यान्नव हजार एकशे एक्यान्नव मात्र)	पलॅट क्र. ४०९, ४था मजला, ए-विंग, स्वोजस कॉर्नर, अभिनव कॉलंज जवळ, नहें, पुणे, महाराष्ट्र-४११०४१.	रु. १५,३९,८७४/- (रुपये पंधरा लाख एकोणचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मात्र)	रु. १,५३,९८७/ – (रुपये एक लाख त्रेपन्न हजार नऊशे सत्याऐंशी मात्र)

. लिलाव <mark>''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्वाने</mark> करण्यात येणार आहे

. लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती विहित निविदा प्रपत्रात नमूद केलेल्या आहे जे वरील नमूद क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध आहेत . केवायसीसह ''मुथुट होमफिन (इंडिया) लि.'' च्या नावे डिमांड ड्राफ्ट स्वरुपात देय इअर सह विहित निविदा प्रपत्रातील मोहोरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख येथील वरील नमृद प्रादेशिक कार्यालयाच्या ०४–१०–२०२४ <mark>रोजी दु. ४</mark>.०० पर्यंत. पुर्णपणे न भरलेल्या किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या निवदा अवैध निवदा म्हणन समजण्यात येतील आणि त्यानसार फेटाळण्यात येतील. इअरवर व्याज दिले जाणार नाही.

 स्थावर मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आहे ०३-१०-२०२४ रोजी दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान त. मिळकतीसाठी बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख, लिलावाची तारीख प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे वरील नमूद विभागीय कार्यालयाच्या पत्यावर ०५–१०–२०२४ रोजी ठु

६. एमएचआयएल हि कोणतीही थकीत सांविधिक सूचना आणि काही असल्यास भार/थकीत कर इ. प्रदान करण्यासाठी जबाबदार राहणार नाही आणि यशस्वी लिलाव खरेदीदार त्या रकमेचे प्रदान करण्यासाठी जबाबदार राहतील. इच्छुक बोलीदारांनी मिळकतीचे नामाधिकार, भारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आणि निरिक्षण करुन स्वतःचे समाधान करणे आवश्यक आहे.

९. उच्चतम बोलीदार हे एमएचआयएल च्या मंजुरीच्या अधीन राहतील. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता प्राप्त झालेले सर्व किंवा कोणतेही प्रस्ताव स्वीकारण्याच हक्क राखून ठेवला आहे. त्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील. ८. कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपवीं वरील नमद रक्कम प्रदान करण्यासाठी सरफैसी ॲक्ट. २००२ अन्वये यादारे ३० दिवसांची विक्री सचना देण्यात येत आहे

कसुर केल्यास स्थावर मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरित काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. कर्जदारांनी जर विक्रीच्या तारखेपूर्वी संपुर्ण थकबाकी मुथुट होमफिन (इंडिया) लि. ला प्रदान केली तर लिलाव बाजुला ठेवण्यात येईल. पढील तपशीलासाठी संपर्क व्यक्ती - **संजय पिस्के/नितिन नाखाले/गायत्री मुसळे**- ९७६४५३८९८७/८६००२९०३७६/८८०५८९०१६४, अनिल कड्रागे.

ु ९७६६६०३३६६, **निखिल देशमुख/तृप्ती मराठे–९००४३००४६७/७०४५२१८७९४/८६५७७५३७३३** वरील नमूद कार्यालयाच्या पत्त्याव

दिनांक : सप्टेंबर ०१, २०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाणः महाराष्ट्र मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड



आयआयटीएल प्रोजक्ट लिमिटेड

सीआयएन क्र. एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१

ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते एजीएम ची सूचना, वार्षिक अहवाल आणि एजीई/ई-मतदाना मध्ये

दिनांक : ३१ ऑगस्ट २०२४ व्यवस्थापक आणि कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that the original Agreement for Sale dated 4th September, 1985 is lost. The said Agreement was registered Assurances Registrar of under no. BOM/B/4643/18/ 1985 in respect of Flat no.04, 1st floor, Trygler Apartment, Dominic Colony Road no.3. Malad (West), Mumbai 400064 whereby Mr. Vinodchandra Nyalchandra Shah agreed to sell the said flat to Mrs. Marcelina D'Costa and Mr.

Francis Xavier D'Costa. Anv person/s having information about the said lost Agreement and/or having claim or interest to the aforesaid flat, in any manner whatsoever, including by way of sale, tenancy mortgage, possession, etc., are requested to notify to the undersigned, their claim or objection, within fourteen days from the publication of this notice, failing which their claims etc. will not be entertained and

will be treated as waived. Mumbai 31-08-2024

Joseph Kelwadi, Advocate, Marian, 1st floor Murum Khan Road Behind St. Anthony's Church. Malad (W), Mumbai 95.

जाहीर सूचना

माझे अशील १) श्री. मिलन सांगानी आणि २) सौ. मिलन सांगानी यांच्या वतीने नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, पुढील मूळ दस्तावोज हरविले/गहाळ झाले:

१) परिशिष्ट १ मध्ये नमूद ऑफिसच्या संबंधीत मे. क्षमा एन्टरप्रायजेस (यानंतर सदर पक्षाचा एक भाग असा संदर्भ) आणि सौ. कुसुम के दोशी (यानंतर दूसरा पक्षाचा एक भाग असा संदर्भ) मध्ये निष्पादीत १७ जून १९८१ दिनांकीत विक्रीचा मूळ करार.

२) परिशिष्ट १ आणि २ मध्ये नमूद ऑफिस आणि शेअर्सच्या संबंधीत सौ. कुसुम के दोशी (यानंतर हस्तांतरक असा संदर्भ) आणि श्री. मिलन ए सांघवी (यानंतर हस्तांतरीती असा संदर्भ) मध्ये निष्पादीत आणि नोंदणीकृत ११ एप्रिल, १९९७ दिनांकीत विक्रीचा मूळ करार. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना वरील मूळ करार सापडल्यास, अधीग्रहण, धारण आणि/किंवा कब्जात असल्यास मला लिखित स्वरूपात कळविणे आणि माझ्या आशीलांच्या वतीने वरील मूळ करार मला माझ्या पत्त्यावर तारखेपासून १४ दिवसांत परत करावे अन्यथा वरील मूळ करार संपवल्याचा आणि/किंवा ते हयात नसल्याचे मानण्यात येईल.

परिशिष्ट १ (सदर ऑफिस)

फोर्ट विभाग पाटकर हॉल, ३, न्यु मरीन लाईन्स, मुंबई ४०००२० चा जमीन धारक सीएस क्र. १४२१ येथे स्थित क्षमायला प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीमध्ये पहिला मजल्यावर ऑफिस क्र. १०४, मोजमापीत ६३४ चौ. फू, बिल्टअप क्षेत्र

परिशिष्ट २ (सदर शेअर्स)

ऑफिस क्र. १०४ चे क्षमायला प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) दर्शनी मूल्य असलेले ०५ (पाच) पूर्ण देय शेअर्स धारक विभिन्न क्र. २४१ ते २४५ (दोन्ही समाविष्ट) असलेले शेअर प्रमाणपत्र क्र. ४९.

दिनांक: १ सप्टेंबर, २०२४

शुभम सलोट

पत्ताः बी-१, आर व्ही एम कॉटेज, जे एस रोड, म्यूनिसिपल स्कूल समोर, दहिसर पश्चिम, मुंबई ४०० ०६८ ईमेल आयडी

shubham.salot26@gmail.com Date: 31/08/2024 मोबा क्र. +९१-७२०८३०७०२६. Place : Mumbai



इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड

सीआयएन : L65990MH1933PLC001998 नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्रमांक १०१-ए , 'द कॅपिटल', जी ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी -७० बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०००५१ दूरध्वनी: ९१-२२-४३२५०१००, ई-मेल: iitl@iitlgroup.com, वेबसाइट: https://www.iitlgroup.com

९१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/

इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित करण्याबाबत

सूचित करण्यात येते की इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेडच्या सदस्यांची ९१वी वार्षिक सर्वसाधारण सभा . एजीएम) बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल. ही सभा कंपन्या अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुर्दीनुसार आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सिक्युरिटीज् ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या एकत्रित रित्या) जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एच ओ /सीएफडी /सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०,परिपत्रक क्रमांक सेबी/एच ओ /सीएफडी /सीएमडी . /सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक सेबी/एच ओ /सीएफडी /सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक . सेबी/एचओ/पीओडी-२/पी /सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ तसेच परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर /२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ च्या नियमानुसार आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत ९१व्या एजीएम च्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार केले जातील. वरील एमसीए परिपत्रके आणि एसईबीआय परिपत्रकांचे पालन करत, ९१व्या एजीएम ची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार्स आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरीकडे नोंदणीकत आहेत. अशा सर्व सदस्यांना डलेक्टॉनिक प्रतींनी पाठवण्यात येतील न्या सदस्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणी केलेले नाहीत त्यांनी एजीएम ची सूचना, वार्षिक अहवाल, आणि एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आणि ई-व्होटिंगसाठीच्या सूचना यांसह युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी lochan.chavan@linkintime.co) या ई-मेलवर कंपनीच्या आरटीए कडे आपला ई-मेल पत्ता

कंपनीच्या ९१व्या एजीएम ची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.iitlgroup.com तसेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजच्य नेबसाइटवर अनक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि सेंटल डिपॉझिटरी सर्न्हिसेर (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या नेबसाइटवर www.evotingindia.com वर उपलब्ध असेल कंपनीचे ज्या सदस्यांचे शेअर्स फिजिकल स्वरूपात आहेत किंवा ज्यांनी आपला ई-मेल आयडी कंपनीकडे

नोंदणी केलेला नाही, ते सदस्य दरस्थ ई–व्होटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. टरस्थ ई–व्होटिंग रविवार २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (आयएसटी) सुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (आयएसटी) संपेल. तसेच, सदस्य एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारेही आपले मत देऊ शकतात. दरस्थ ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया ९१व्या एजीएम च्या सूचनेत दिलेली आहे.

कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या संबंधित नियमांसह वाचून, तसेच एसईबीआय (लिस्टिंग ओब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियमन ४२ नुसार, कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणी व शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ पासून बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत ९१व्या एजीएम च्या उद्देशाने बंद राहतील सदस्यांना ९१व्या एजीएम च्या सूचनेत दिलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः एजीएम मध्ये सामील होण्यासाठीच्या सूचनांनुसार, दूरस्थ ई-व्होटिंग/एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मत देण्याच्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक वाचन करण्याची विनंती केली जाते.

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड साठी

तारीख: ३१ ऑगस्ट २०२४

कमी बॅनर्जी सीईओ (सचिव, कायदेशीर आणि प्रशासन) आणि कंपनी सचिव

OLYMPIA INDUSTRIES LIMITED

Regd. Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (E), Mumbai- 400063. Tel. No. 022 42026868. Website: www.eolympia.com Email: info@eolympia.com

Notice of the 35th (Thirty Fifth) Annual General Meeting to be held through Video Conferencing or other Audio Visual Means

Notice is hereby given that the Thirty Fifth (35th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, September 23, 2024 at 11.30 A.M (IST) through Video Conference (VC) or other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In pursuant to General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31st December 2020 and 13th January 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular dated 12th May 2020 and 15th January 2021 ('SEBI Circulars') permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the above and the relevant provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the AGM of the Company is being held through VC / OAVM only on Monday, September 23, 2024 at 11:30 a.m. (IST).

In compliance with Regulation 47 of SEBI (LODR), 2015 and the aforesaid circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2023-24 is being sent through electronic mode to all the shareholders whose email IDs are registered with the Company/ Depository Participant (s) as on Friday, August 23, 2024. Members may note that the Notice of the 35th AGM and Annual Report 2023-24 is available on the Company's website at https://eolympia.com/wp-content/uploads/2022/11/Annual-report-2023-24.pdf Bombay Stock Exchange Website at www.bseindia.com, and on NSDL's website at https://www.evoting.nsdl.com/. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In the line of MCA Circular and SEBI Circular, Shareholders are advised to update their Email IDs in order to receive Electronic Copies of Annual Report/ Login Credentials in the manner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any shareholder

a) For physical shareholders - Register/ update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar and Transfer Agents of the Company, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. at https://purvashare.com/faqs. Members may download the prescribed forms from the Company's website at https://eolympia.com/shareholders-information/

b) Dematerialized Holding Register/ update the details in your Demat account, as per the process advised by the Depository Participant.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE (e-Voting)

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 the Company is providing facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as well as venue voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The instructions for remote e-voting for all shareholders having shares in Demat and Physical form are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

a) The remote e-voting will commence on Friday, September 20, 2024 at 09: 00 A.M (IST) and ends on Sunday, September 22, 2024 at 05:00 P.M (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time. During this period, Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e. Monday, September 16, 2024 may cast their vote by remote evoting on the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, they shall not be allowed to change it subsequently.

The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off Date, i.e. Monday, September 16, 2024 (IST). Aperson whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agent as on the Cut-off Date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as evoting at the AGM.

Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after sending of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may follow the instructions for voting on the resolutions as mentioned in the Notes to the Notice of AGM. A person who is not a Shareholder as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only. The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for Shareholders holding shares in physical mode, dematerialized mode and for Shareholders who have not registered their email addresses is provided in detail in the Notice of the AGM.

) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Rimpa Bag, (NSDL) National Securities Depository Limited (NSDL), 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32 Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051 or send an email to $\underline{https://www.evoting.nsdl.com}/\,or\,call\,on\,02248867000.$

By Order of the Board, For Olympia Industries Limited

Vikalp Chugh Company Secretary & Compliance Officer ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएन : एल ५११०० एमएच १९८३ पीएलसी ०३०७८२ नों कार्यालय : सेक्सरिया चेंबर्स ५ वा मजला १३९ निगनदास मास्टर रोड फोर्ट मंबर्ड = ४००००१ फोन : ४०५००९०० - ४०५००९९९, फॅक्स : ९१२२ २२६२४९८९ ईमेल आयडी :iswarshakti@rediffmail.com वेबसाईट : ishwarshakti.com

अभिलेख तारखेची सूचना

सएफएलसाठी कंपनीच्या साखर व्यवसायाच्या विभक्तीकरणांकरिता कंपनी अधिनियम २०१३ च्या कलग् २३०-२३२ अंतर्गत ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड (विभक्त कंपनी क्र. २) ''आयएचटीएल'') आणि सेक्सारिया फायनान्स लिमिटेड (नवी कंपनी क्र. २ (''एसएफएल'') ''एसएफएल'') आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकांच्या दरम्यान व्यवस्थेची योजना . वरील योजनेच्या संदर्भासह आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्ज ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५

च्या रेपुलेशन ४२ ला अनुसरून कपनीच्या संचालक मंडळाने ३० ऑगस्ट, २०२४ रोजी झालेटा त्यांच्या संघे एसएफएलध्ये कंपनीच्या साखर व्यावसायाच्या विभक्तीकरणाचा मोबदला जारी करण्यासाठी सेक्सरिया फायनात्स लेमिटेड (एसएफएल) च्या संपुर्ण भरणा झालेच्या भागभांडवलासाठी कंपनीचे भागधारक ठरविण्यासाठी गुरुवार, १ सप्टेंबर, २०२४ अभिलेख तारीख निश्चित केली आहे. वरील पारवंभूमीवर कंपनीचे समभागधारक ज्यांची नावे संचालक मंडळाने निश्चत केलेली अभिलेख तारीख, अशा गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीचे सभासद म्हणून सभासद रजिस्टर आणि डिपॉझिटरीजच्या नावे नोंटवलेल्या

कंपनीच्या समभाग धारक भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १०/– च्या कंपनी मधील धारण प्रत्येक १ समभागासाठी संपूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १०/– च्या एसएफएलच्या ७ (सात) समभाग वाटपासाठी हक्षदार राहतील. सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीची वेबसाईट www.ishwarshakti.com आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई

. लेमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ईश्वशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड करिता ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



दिनांक : ३० ऑगस्ट, २०२४

मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट

(विनियमन ३४(३) पाहावे)

वसुली अधिकारी यांचे कार्यालय-।/॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग,

सेक्टर-३०. ए. वाशी. नवी मंबई- ४००७०३

आरपी क्र. १७ सन २०१९

रिकव्हरी ऑफ डेब्टस डयु टू बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिटयुशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८ अंतर्गत स्थावर

बँक ऑफ बडोटा

विरूध्द

सौ. शांताबाई नवले आणि इतर

सीडी १. सौ. शांताबाई नवले रहिवासीत येथे: पोस्ट देवथाण, तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२२०१

सीडी २. सौ. जिजाबाई गंगाधर नवले रहिवासीत येथे: पोस्ट देवथाण. तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२२०१

मीडी ३. श्री. गंगाधर बंबक नवले रहिवासीत येथे: पोस्ट देवथाण, तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२२०१.

ज्याअर्थी तुम्ही सी डी यांनी कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) च्या ओ. ए. **क्र. १४१० सन २०१६** मधील ०७.०९.२०१९ रोजीस पीठासीन अधिकाऱ्यांद्वारे वसुली प्रमाणपत्र क्र. १७ सन २०१९ च्या संदर्भातील रु. २३,५९,१३९.०० (रुपये तेवीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकोणचाळीस मात्र) सह व्याज आणि परिव्ययची रक्कम अदा करण्यात कसरवार ठरले आहात.

तुम्हाला याद्वारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर, अन्य संक्रमण, तिसऱ्या पक्षाचा हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर, अन्य संक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही लाभ घेण्यापासन मनाई करण्यात येत आहे.

मिळकतीचे विवरण

जमीन धारक सर्व्हे क्र. १८७ क्षेत्र मोजमापित ०एच.०३.५आर स्थित येथे देवपुर, तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिकचे सर्व ते भाग आणि विभाग.

सदर माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिनांक: ०२.०५.२०२४ रोजी दिले. सही/-(दिपा सुब्रमनियन)



कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-३)

वसुली अधिकारी



मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड CIN: L17124MP1991PLC006324

पंजीकृत कार्यालय: टेक्सटाइल मिल एरिया, स्टेशन रोड, मंदसौर (म.प्र.)-458001 फोन : 07422-234999 ईमेलः csmidindia@gmail.com, वेबसाइटः www.midindiaindustries.com

तथा ई-वोटिंग की जानकारी की सूचना यह हमारे द्वारा पूर्व में दिनांक 29 अगस्त, 2024 के संचार में, जिसके अंतर्गत मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेंड ('कंपनी') के सदस्यों को सूचित किया गया था कि कंपनी अधिनियम, 2013 के लागू प्रावधानों और कॉर्पोरेट मामलों के मंत्रालय और भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड द्वारा जारी किए गए लागु परिपत्र के अनुसार सदस्यों की **33वीं वार्षिक** आम सभा ('एजीएम') बुधवार, 25 सितंबर, 2024 को दोपहर 2:00 बजे (आई.एस.टी.) . आम स्थान पर सदस्यों की भौतिक उपस्थिति के बिना, वीडियो कॉन्फ्रेंसिंग 'वीसी') / अन्य ऑडियो विजुअल मीन्स ('ओएवीएम') सुविधा द्वारा ३३वीं एजीएम सचना में दिए गए व्यवसायों को लेन-देन करने का निश्चय किया है। एमसीए और सेबी

परिपत्रों ने शेयरधारकों को वार्षिक रिपोर्ट की भौतिक प्रतियों की छपाई और प्रेषण के संबंध

में कंपनियों को छूट प्रदान की है। कोई भी सदस्य कंपनी को csmidindia@gmail.com

वीडियो कॉन्फ्रेंसिंग/अन्य ऑडियो विजुअल माध्यम से

आयोजित होने वाली 33वीं वार्षिक आम सभा, पुस्तक बंद

पर अनुरोध भेजकर रिपोर्ट की भौतिक प्रति के लिए अनुरोध कर सकता है । एमसीए तथा सेबी परिपत्रों के अनुसार, जिन सदस्यों के ई-मेल पते, कंपनी या रजिस्ट्रार और शेयर ट्रांसफर एजेंट या सम्बंधित डिपॉजिटरी प्रतिभागियों ('डीपी') के पास पंजीकृत हैं, उन्हें -वोटिंग के साथ वीसी/ओएवोएम सुविधा द्वारा 33वीं एजीएम में शामिल होने की प्रक्रिय के विवरण के साथ 31 मार्च, 2024 को समाप्त वित्त वर्ष की वार्षिक रिपोर्ट तथा 33वीं एजीएम की सूचना 30 अगस्त, 2024 को ई-मेल के माध्यम से भेज दी गई है। यह सभी जानकारियाँ कंपनी की वेबसाइट (www.midindiaindustries.com), स्टॉक एक्सचेंज की वेबसाइट (www.bseindia.com) तथा सेंट्रल डिपॉज़िटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') की वेबसाइट (www.evotingindia.com) पर उपलब्ध है। कंपनी अधिनियम, 2013 की धारा 91 और उसके तहत लाग नियमों तथा सेबी (सची निर्धारण और प्रकटीकरण आवश्यकताएं) विनियम, 2015 के विनियम 42 के अनुसार एतद् द्वारा यह भी सूचित किया जाता है कि सदस्यों के रजिस्टर तथा कंपनी की शेयर अंतरण पस्तकें गुरुवार, 19 सितम्बर, 2024 से बुधवार, 25 सितम्बर, 2024 तक (दोनों दिवस

शामिल), 33वीं एजीएम के उद्देश्य से बंद रहेंगी। कंपनी के सदस्यों को एतद् द्वारा सूचित किया जाता है कि कंपनी अधिनियम, 2013 की धारा 108 और उसके तहत लाग कंपनी (प्रबंधन तथा प्रशासन) नियमावली. 2014 के यथा संशोधित नियम 20 तथा सेबी (सूची निर्धारण और प्रकटीकरण आवश्यकताएं) विनियम, 2015 के विनियम 44 के अनुसार कंपनी ने 33वीं एजीएम सचना में दिए संकल्पों पर इलेक्ट्रॉनिक माध्यम से मतदान के लिए सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारा सभी सदस्यों को रिमोट ई-वोटिंग (एजीएम से पूर्व) तथा ई-वोटिंग (एजीएम के दौरान) की सुविधा प्रदान की गई है।

कंपनी अधिनियम, 2013 की धारा 108 के प्रावधानों और उसके तहत निर्धारित प्रासंगिक नियमों के अनसार विवरण इस प्रकार हैं-

- 1. एजीएम की सूचना में निर्दिष्ठ व्यवसायों को इलेक्ट्रॉनिक माध्यम से निष्पादित किया
- दूरस्थ ई-मतदान प्रारंभ करने की तारीख और समय: रविवार, 22 सितम्बर, 2024 प्रातः ९ बजे से : दूरस्थ ई-मतदान समाप्त करने की तारीख और समय: **मंगलवार, 24 सितम्बर, 2024**
- सायं 5 बजे तक;
- निर्णायक तिथि: बुधवार, 18 सितंबर, 2024; यदि कोई सदस्य एजीएम सूचना के प्रेषण के बाद कंपनी की सदस्यता अर्जित करते हैं तथा निर्णायक तिथि को शेयर धारित करते हैं; उस परिस्थिति में वह 33वीं एजीएम की सचना में उल्लेखित प्रक्रिया का पालन कर लॉगिन आईडी और पासवर्ड प्राप्त कर सकते हैं।
- मंगलवार, 24 सितम्बर, 2024 को सायं 05.00 बजे के बाद इलेक्ट्रॉनिक माध्यम से ई-वोटिंग की अनुमति नहीं होगी। ई-मतदान सुविधा सायं 05.00 बजे के बाद तत्काल

इलेक्ट्रॉनिक माध्यम से मतदान की सुविधा एजीएम में उपलब्ध कराई जाएगी और सभा

में भाग लेने वाले सदस्य जिन्होंने एजीएम से पूर्व ई-वोटिंग द्वारा अपना वोट नहीं डाला

- है, वही सदस्य ई-वोटिंग के माध्यम से सभा में अपने अधिकार का उपयोग करने में सक्षम होंगे। कोई भी सदस्य रिमोट ई-वोटिंग के माध्यम से अपना मतदान करने के बावजूद भी इस आम सभा में भाग ले सकते हैं, लेकिन सभा में उन्हें दोबारा मतदान करने की अनुमति
- नहीं दी जाएगी। जिन सदस्यों का नाम निर्णायक तिथि को डिपॉज़िटरीज द्वारा प्रबंधित लाभ भोगी स्वामियों के रजिस्टर में अथवा सदस्यों के रजिस्टर में दर्ज है. वे ही रिमोट ई-वोटिंग या वार्षिक आम सभा में मतदान की सुविधा का लाभ उठाने के लिए अधिकृत होंगे।
- 10. सदस्य द्वारा एक बार किसी प्रस्ताव पर मतदान किए जाने के पश्चात मतदान में परिवर्तन करने की उन्हें अनुमति नहीं दी जाएगी। 1. 33वीं एजीएम की सूचना और वित्तीय वर्ष 2023-24 की वार्षिक रिपोर्ट कंपनी की वेबसाइट www.midindiaindustries.com और सीडीएसएल की वेबसाइट
- www.evotingindia.com पर भी उपलब्ध है। 12. इलेक्ट्रॉनिक माध्यम से मतदान की सुविधा से जुड़ी सभी शिकायतों के लिए श्री राकेश दलवी, वरिष्ठ प्रबंधक (सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए-विंग, 25वीं मंजिल, मैराथन फ्यूचरएक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-400013 को संबोधित किया जा सकता है या helpdesk.evoting@cdslindia.com पर ई-मेल भेजें या टोल फ्री नंबर 1800 22 55 33 पर कॉल करें।

बोर्ड के आदेश से मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड हस्ते/-शैलेन्द्र अग्रवाल

दिनांक : 31.08.2024

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एफ.सी.एस. 12104